

May 17, 2024

To,
Department of Corporate Services
BSE Limited
Floor 25,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai – 400 001

To,
Corporate Relation Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G- Block,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai- 400 051

Stock Code : PLASTIBLEN

Scrip Code : 523648

Sub : **Submission of copies of Newspaper publication**

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith copies of Newspaper Notices published in 'Free Press Journal' in English and 'Navshakti' in Marathi May 17, 2024 with respect of Transfer of unclaimed dividend and relevant equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

This is for your information and record.

Yours truly,
For Plastiblends India Ltd.

Himanshu Mhatre
Company Secretary

Encl. : as above

HEAD OFFICE

Plastiblends India Limited, Fortune Terraces, A-Wing, 10th Floor, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, India.
Tel.: +91-22-67205200 **Fax:** +91-22-2673 6808 **pbi@kolsitegroup.com | www.plastiblends.com** **CIN:-** L25200MH1991PLC059943

Daman
Daman Industrial Estate,
Kadaiya Village, Daman - 396 210 (U.T.)

Palsana
Block No. 18-A, 15, Makhinga,
Palsana, Surat, Gujarat - 394 315

Roorkee
Khasara No. 216, Village Raipur,
Pargana : Bhagwanpur, Tehsil : Roorkee,
Dist. Haridwar, Uttarakhand - 247 661

SUMMIT SECURITIES LIMITED

CIN: L65921MH1997PLC194571
Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai 400 071
Tel Nos.: +91-22-46098668 / 69
Website: www.summitsecurities.net, Email: investors@summitsecurities.net, compliance@summitsecurities.net

Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024

(Rs. in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2024 (Refer note 3)	31.03.2023 (Refer note 3)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income	1,967.04	745.54	10,223.92	5,053.94
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	1,850.78	596.93	9,836.62	4,699.86
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,850.78	596.93	9,836.62	4,699.86
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,440.08	507.46	7,573.02	3,706.15
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	79,366.72	(14,967.27)	3,92,026.99	62,408.66
6	Equity Share Capital (Face value Rs. 10 per share)	1,090.18	1,090.18	1,090.18	1,090.18
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			9,01,519.04	5,09,492.05
8	Earnings per equity share (₹) (not annualised):				
	(i) Basic EPS			69.47	34.00
	(ii) Diluted EPS			69.47	34.00

Note:
1) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 16, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted audit of the annual results for the year ended March 31, 2024.
2) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
3) The figures for the quarter ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the balancing figures between the published year-to-date figures in respect of year ended 31st March, 2024 and 31st March, 2023 respectively and published figures upto the end of the third quarter of the current year/previous year, which were subject to limited review.
4) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.summitsecurities.net.
5) Key Audited Standalone Financial Information of the Company is as under:

Particulars	Quarter ended		Year ended	
	31.03.2024 (Audited) (Refer note 3)	31.03.2023 (Audited) (Refer note 3)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
Total Income	1,067.70	414.21	4,747.96	2,608.73
Profit before Tax	1,001.61	315.72	4,494.62	2,363.20
Profit after Tax	784.78	270.70	3,512.11	1,942.72

Ramesh Chandak
Chairman
DIN: 00026581

Place: Mumbai
Date: May 16, 2024

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

CIN No. L99999MH1986PLC041277
Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093
(Rs in Lakhs)

Extract of the Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter Ended 31/03/2024 (Audited)	Quarter Ended 31/03/2023 (Audited)	Year Ended 31/03/2024 (Audited)	Year Ended 31/03/2023 (Audited)
1)	Total Income from Operations and Others	86.45	41.40	209.13	206.05
2)	Net Profit for the Period / Year before Exceptional Item	53.21	6.13	94.89	112.26
3)	Exceptional Item	6.88	-	6.88	-
4)	Net Profit for the Period / Year after Exceptional Item and before Tax	46.33	6.13	88.01	105.38
5)	Tax Expense	-	-	-	4.12
6)	Net Profit for the Period / Year after Tax	46.33	6.13	88.01	90.15
7)	Other Comprehensive Income (OCI) (Remeasurement of Gains / (Losses) on Non Current Investments)	0.07	0.27	2.40	(50.50)
8)	Total Comprehensive Income (Loss) for the period / year (comprising of Profit / (Loss) for the period / year (after tax) and other comprehensive income / (Loss) (after tax))	46.40	6.40	90.41	37.65
9)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81
10)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,035.94)	(1,126.34)	(1,035.94)	1,529.64
11)	Earnings per share:				
	(a) Basic	0.16 (not annualised)	0.02 (not annualised)	0.30 (not annualised)	0.03 (not annualised)
	(b) Diluted	0.16 (not annualised)	0.02 (not annualised)	0.30 (not annualised)	0.03 (not annualised)

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)
By order of the Board
For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED
K. Chandramouli
Whole Time Director and Company Secretary

Place: Mumbai
Date: 16th May 2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my Clients - Mr. Selvan Pandi Nadar & Mrs. Amsarani Selvan Nadar that my clients intend to purchase the Residential property, more particularly described in schedule hereunder, situated at Revenue Village: Chembur, Tal. Kurla, Mumbai and transfer it under their joint names.

That the scheduled property was purchased jointly by (1) Mr. Bhavesh Navinchandra Gorasia alias Shah and his father (2) Late Mr. Navinchandra Virajlal Gorasia alias Shah (in his lifetime) from M/s. Maya Developers on 07/02/2005 by executing a registered 'Agreement for Sale' vide Registration No. BDR3-966-2005. That Mr. Navinchandra V. Gorasia alias Shah expired on 19/02/2023 and later his legal heirs (wife and daughter) released their respective rights, interests and claims on the 50% share of the deceased in the said property in favor of Mr. Bhavesh Navinchandra Gorasia alias Shah, who is also one of the legal heirs of the deceased, by executing a Release Deed (Document No. KRL1-4036-2024) on 23/02/2024, thereby making him 100% Owner of the said property and now Mr. Bhavesh N. Gorasia alias Shah intends to sell the scheduled property free from all encumbrances to my above-named Clients.

Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of Flat No. 602, by the way of sale, transfer, exchange, mortgage, charge, gift, inheritance, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, or under any indenture or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned within 15 days from the date of publication of this notice, hereof failing which the claim of such person(s) shall be deemed to be waived and abandoned, and my clients shall proceed with the purchase of the respective property.

SCHEDULE

All that pieces and parcels of land for Flat No 602, 6th Floor, admeasuring an area of 422 Sq. Ft. (Carpet), 'B-Wing', Building No. 1 known as 'Akshata', within Tilak Nagar Akshata B & C CHSL, bearing Survey No. 14(part), City Survey No. 17(pt.) 61 to 72, situated at Village: Chembur, Tilak Nagar, Chembur, Mumbai - 400 071.

Sd/-
Adv. Shan S. Panikar
Gala No. 29, Behind Collector Office
Station Road, Thane (W), 400601
Mob:- 7710846655 / 9321204217

Place: Thane
Date: 17/05/2024

DEUTSCHE BANK AG

Appendix IV [Rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the authorized officer of Deutsche Bank AG, India ("Bank") having its registered office at: Adalat Road Aurangabad - 431001 hereinafter referred to as Bank, appointed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand 19th July, 2023 under Section 13(2) of the said Act. calling upon Vitthalkrupa Ginning & Pressing, Mr. Arun Ramchandra Pere and Mr. Ramchandra Devarao Pere ("Borrower/ Co-Borrowers"), to repay the outstanding amount as mentioned in the notice being Rs.1,40,91,750/- (Rupees One Crore Forty Lakhs Ninety One Thousand Seven Hundred and Fifty Only) as on 12/7/2023 and further interest at contractual rates on the aforesaid amount, incidental expenses, costs, charges etc. incurred and accruing on daily basis thereafter till the date of payment and/or realization within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower mentioned herein above having failed to repay the amount in full as mentioned in 13(2) is hereby given to the Borrower / Co-borrower mentioned hereinabove in particular and to the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rule 8 of the said act on this 15/05/2024.

The Borrower / Co-borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for an amount Rs.1,40,91,750/- (Rupees One Crore Forty Lakhs Ninety One Thousand Seven Hundred and Fifty Only) as on 12/7/2023 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

Description of the Immovable Property

SECURED ASSET:

All the piece and parcel of Plot No. 15, Survey No. 291, CTS 15737/59/2, Hiranyanagar Co-Hsg Society, Ulkanagar, Opp Chourangi Hotel, Garkheda Parisar, Aurangabad, Maharashtra-431005.

Date: 17.05.2024
Place: Aurangabad

Amol Bijave
Authorized Officer, Deutsche Bank AG

FORM NO. INC-26

Notice

Before The Central Government Regional Director, Western Region (Mumbai)

Ministry of Corporate Affairs

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of Sonmil Engineering Private Limited having its registered office at 5th Floor Sadhana Rayon House, Dr Dadabhy Navroji Road, Mumbai, Maharashtra, India, 400001, having CIN:U29309MH2016PTC287265 (the "Company")Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government/ Regional Director, Western Region, under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on Thursday, 16th May, 2024 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" under the jurisdiction of Registrar of Companies, Mumbai to "State of Karnataka" under the jurisdiction of Registrar of Companies, Bangalore.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or sent by registered post, his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, ROC Bhavan, Opp Registrar Of Companies, 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office address as mentioned below along with nature of interest and grounds of opposition.

Registered Office: 5th Floor, Sadhana Rayon House, Dr. D.N Road, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400001

For and on behalf of Board of Directors
Sonmil Engineering Private Limited
Sd/-
Milind Subhash Thakker
Director
DIN: 00617882
Address : Flat-3802 392/M Arsa
Premise Number 392/108003
Dubai Utd.Arab Emir, 111587

Date : 17th May, 2024
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the original agreement executed between M/s. Mayur Construction Company and Mrs. Madhuri Jagdish Mistry & Mr. Jagdish Manilal Mistry dt. 08/12/1985 in respect of the property being Flat No. A/202 (earlier Flat No. 2) on the 2nd floor, A Wing, area adm. 318 sq. ft., (Built-up) in the building known as Meghmalha Co-op. Hsg. Soc. Ltd., standing on plot of land bearing Final Plot No. 53 of CTS No. 823, situated at Vile Parle, Taluka Andheri, Mumbai Suburban District., together with Registration Receipt bearing Lodgment No. 892/1986 dt. 27/01/1986 and Index II has been misplaced/ lost. Mr. Sameer Shantaram Dhawde & co now intend to purchase the said flat.

If any person/s is in possession of the said original documents the same may be returned to the undersigned. Further if any person has any claim / objection in respect of the said flat in any manner whatsoever, such person/s must contact me within 7 days from the date of publication of this notice. Thereafter claim/objection if any shall be deemed to be waived and/or abandoned.

Date: 16/05/2024.

Sd/-
Adv. Mrs. Jhansi M. Chandwani
Add: Office No. 119, 1st floor
Shree Sidhivinayak Sankul, Oak Baum,
Station Road, Kalyan (W), Dist. Thane.

CORRIDGENDUM

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B-3, WFI IT Park, Wagale Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Refer to the advertisement of the **Symbolic Possession Notice** published in **Free Press (Eng)**, Mumbai Edition on published **09-05-2024**, Page No. 08 under the Borrower's name **One Logistics, Repo Sales, LAN No. 120505000535, 172805500457**. Due to an inadvertent mistake in the Demand Notice Date was mentioned as **January 18, 2024** instead of **January 08, 2024**. We therefore, request to read it as **January 08, 2024** while the other contents in the above said notice remains unchanged.

Date : May 17, 2024
Place : Mumbai

Authorized Officer
ICICI Bank Limited

तुझी..माझी..

हिची अन्

सर्वाची

एकच परसंद

www.navshakti.co.in

CHASE BRIGHT STEEL LIMITED

Regd. Office: D-115, Steel Chamber, Plot No. 514, Steel Market Complex, Kalamboli - 410218, Maharashtra, India | Mob : +91 (0) 9620211194 | Email : info@chasebrightsteel.com | Website : www.chasebrightsteel.com | CIN: L99999MH1959PLC011479

Statement of Audited Financial Result for the Quarter and Year ended 31.03.2024

(₹ In lacs)

Sl. No.	Particulars	Quarter ending 31/03/2024	Corresponding 3 months ended in the previous year 31/03/2023	Year to date Figures 31/03/2024
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	0.00	-153.44	72.78
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	95.46	68.98	52.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	95.46	68.98	52.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	95.46	68.98	52.91
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	95.76	86.55	34.90
6	Equity Share Capital	167.50	167.50	167.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	5.72	-12.11	3.16
	2. Diluted:	5.72	-12.11	3.16

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (URL of the filings), www.bseindia.com and www.chasebrightsteel.com

For and on behalf of the Board
Sd/-
Avinash Jajodia
Chairman & Managing Director (DIN-00074886)

Place: Mumbai
Date : May 16, 2024

ARIHANT SUPERSTRUCTURES LIMITED

"Arihant Aura", 25th Floor, B-Wing, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai - 400705. Tel.: 022 - 62493333 Email: cs@asl.net.in

In the AFR published on 16.05.2024. The Consolidated figures as in 31st March, 2024 (Audited) and 31st March, 2024 (Audited) were wrongly mentioned in the Extract of Audited Financial Results for the Quarter / Half year / Year ended March 31, 2024 should be read as

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULT BOTH STANDALONE AND CONSOLIDATED FOR THE YEAR /HALF/QUARTER ENDED 31st MARCH, 2024

(Rs. in Lakhs, Except EPS)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	1,923.20	1,018.41	11,861.16	16,174.57	10,904.70	51,128.61
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)#	58.92	-154.73	2441.54	2918.09	6604.95	8620.27
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)#	58.92	-154.73	2441.54	2918.09	155.14	8620.27
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)#	3.43	-152.44	2292.37	2191.61	21.40	6922.46
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	7.28	-149.68	2299.65	2156.17	-109.30	6887.02
6	Equity Share Capital	4116.00	4116.00	4116.00	4116.00	4116.00	4116.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			15,761.46			21,636.63
8	Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.01	-0.37	5.57	2.23	-0.27	10.91
	2. Diluted:	0.01	-0.35	5.30	2.12	-0.25	10.38

NOTES:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity. (<https://neaps.nseindia.com>) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Arihant Superstructure Limited
Sd/-
Mr. Ashokkumar B. Chhajjar
Chairman & Managing Director
Din:-01965094

Place: Navi Mumbai
Date: 16/05/2024

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone No. : 022 - 6183 4700. Email : sys@pegasus-ar.com URL : www.pegasus-ar.com

PUBLIC NOTICE FOR SALE BY AUCTION

Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower(s) and Guarantor(s) that the below described secured assets being immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Five Trust 2 (Pegasus), having assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. vide Assignment Agreement dated 31/12/2021 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis along with all its known and unknown dues on 11/06/2024.

The Authorized Officer of Pegasus has taken over physical possession of the below described secured assets being immovable property on 20/12/2023 and 22/12/2023 under the provisions of the SARFAESI Act and Rules thereunder.

THE DETAILS OF AUCTION ARE AS FOLLOWS:-

Name of the Borrower(s), Guarantor(s):
1) M/s. Libra Fabric Designs Pvt. Ltd.
2) Mr. Mehul Jayantilal Sedani (Director & Guarantor)
3) Mrs. Mita Mehul Sedani (Director & Guarantor)
4) Mr. Tejas Surendra Khandhar (Guarantor & Mortgagor)
5) Mrs. Vidhi Tejas Khandhar (Guarantor & Mortgagor)
6) Mrs. Bharti Surendra Khandhar (Guarantor & Mortgagor)
7) M/s. Manek Family Trust (Guarantor & Mortgagor)

Outstanding Dues for which the secured assets are being sold:
Rs.16,66,92,015.58/- (Rupees Sixteen Crore Sixty Six Lakhs Ninety Two Thousand Fifteen and Fifty Eight Paise Only) as on 30/11/2019 plus interest at the contractual rate and costs, charges and expenses thereon w.e.f. 01/12/2019 till the date of payment and realization.

Details of Secured Asset being Immovable Property which is being sold:
Lot No.1: Gala/Unit No. 348, adm. 810 sq. ft. (built up) on 3rd Floor, Shah & Natar Industrial Premises (A-2) Co-operative Society Ltd. Parel, Mumbai - 400 028 (Owner: M/s. Manek Family Trust)
Lot No.2: Gala/Unit No. 351, adm. 815 sq. ft. (built up) on 3rd Floor, Shah & Natar Industrial Premises (A-2) Co-operative Society Ltd. Parel, Mumbai - 400 028. (Owner: M/s. Libra Fabric Designs P.L.)
Lot No.3: Flat No. 402, having area adm. About 866 sq. ft. (Carpet) on 4th floor in D-Wing Kohinoor Apartment N.C.Kelkar Road, Ranade Road, Dadar, Mumbai - 400028 (Owner: Mrs. Bharti Surendra Khandhar)

CERSAI ID:
Lot 1: 400025975228
Lot 2: 400025971546
Lot 3: 400025973735

Reserve Price below which the Secured Asset will not be sold (in Rs.):
Lot 1 : Rs.1,62,21,000/-
Lot 2 : Rs.1,63,21,000/-
Lot 3 : Rs.3,50,73,000/-

Earned Money Deposit (EMD):
Lot 1 : Rs.16,22,100/-
Lot 2 : Rs.16,32,100/-
Lot 3 : Rs.35,07,300/-

Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and value:
Not Known

Inspection of Properties:
Lot 1 & 2 : 31/05/2024 between 11.00 am to 2.00 pm
Lot 3: 31/05/2024 between 3.00 p.m. to 5.00 p.m.

Contact Person and Phone No:
Ms. Prerana Adhav - 8879802170
Mr. Vishal Kapse - 7875466757

Last date for submission of Bid:
10/06/2024 till 4.00 PM

Time and Venue of Bid Opening:
E-Auction/Bidding through website (<https://sarfaei.auctiontiger.net>) on 11/06/2024 from 3.00 p.m. to 5.00 p.m.

This publication is also a 15 (fifteen) days' notice to the aforementioned Borrowers/Guarantors under Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i.e. <http://www.pegasus-ar.com/assets-to-auction.html> or website <https://sarfaei.auctiontiger.net> or contact service provider E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos: Mo. : +91 9265562921 & 9374519754, Email: viashah@auctiontiger.net, ramprasad@auctiontiger.net, Mr. Ramprasad Mobile No. +91 9000023297, email: support@auctiontiger.net before submitting any bid.

AUTHORISED OFFICER
Sd/-
Place: Mumbai
Date: 16/05/2024

Pegasus Assets Reconstruction Private Limited
(Trustee of Pegasus Group Thirty Five Trust 2)

PLASTIBLENDS INDIA LIMITED

CIN : L25200MH1991PLC059943
Regd. Office: Fortune Terraces, A wing, 10th Floor, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India.
Tel: +91 22-67205200/26736469 | Fax: +91 22-26736801
Email: pbi@kolsitegroup.com | Website: www.plastiblends.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Sub : Transfer of unclaimed dividend and relevant equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Notice is hereby given pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 equity shares of those Members who have not encashed or claimed dividend for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

In compliance with the said Rules, the Company has sent intimation to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. Full details of such Members are made available on the Company's website at

जाहिर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मुधें (भाईदर पश्चिम) तालुका व जिल्हा ठाणे, येथील खालील वर्णनाची मिळकती:

अ.क्र.	मौजे	जुना सर्व्हे नं.	नवीन सर्व्हे नं.	हिस्सा नं.	एकूण क्षेत्रफळ	अविभाजीत हिस्सा
१.	मुधें	१६६	८९	१७	१३१० चौ.मी.	६५५ चौ.मी.
२.	मुधें	४४	६९	२५	४८० चौ.मी.	२४० चौ.मी.
			एकूण			८९५ चौ.मी.

असून माझ्या अशिलानां १) रविंद्र विठोबा पाटील, २) विजया सीताराम पाटील तसेच पाटील आत्माराम पाटील (मयत) यांचे वारस लक्ष्मबाई लीलाधर मोहोर (मयत) यांचे वारस ३) दिव्या निलेश ठळकी, ४) भारती नितीन ठाकूर व ५) मिनाक्षी वाम सोमनाथ सादर एकूण मिळकतीतील ८९५ चौ.मी. अविभाज्य हिस्सा खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सादर मिळकतीतून कुमाही व्यक्तीचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद संबंधितांनी घ्यावी.

दिनांक: १६/०५/२०२४

अॅड. हारेश भं. शेंडेकर
सी-२०१, शालिनी कॉम्प्लेक्स, दिपक हॉस्पिटल रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे - ४०१ १०५
ई-मेल: hareshshedekar.adv@gmail.com

दि कॉसमॉस
किंवाही अॅडवॉर्ट ऑफ व्हिपारिमेंट, रिटायन-४४
सर्व व्यवहारांचा पत्ता: १११, मजला, सिड्डीनायक, ११वा मजला, रानवे रोड आणि भोखले नगर जंक्शन, मोघले रोड (उत्तर), धार (पश्चिम), मुंबई-४०० ०२८.
फोन क्र. ०२२-६४४६०२१/२१/५०/५८

कच्चा सूचना (नियम ८(१) प्रहा) - स्वाधार मिळकतीकरिता

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकरांनी आवासा फायनान्शियर्स लिमिटेडचे (पूर्वी "पूर्व हाऊसिंग फायनान्स लिमिटेड" अशी जात) प्राधिकृत अधिकारी म्हणून सिस्कुयुटीव्हेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फायनान्शियल अँड इन्फोर्मेशन ऑफ सिस्कुयुटी इन्टरेट (एफओसई) क्लब २००२ च्या नियम १३(२) सहाय्यात सिस्कुयुटी इन्टरेट (एफओसई) क्लब, २००२ च्या नियम १३(२) अन्वये २१.०२.२०२४ रोजीस मागणी सूचना निर्माण करून कर्जदातार / ग्राहणदार - श्री. शांतिलाळ कांजी हाडिआ, सह-कर्जदार/ग्राहणदार: ए. सी. प्रिती शांतिलाळ हाडिआ, बी) श्री. ब्रजिब शांतिलाळ हाडिआ आणि हमीदाद - ए) श्री. राजेश कांजी हाडिआ आणि, बी) श्री. विपिन रायजी गोसरांनी यांना सूचनेत नमूद रकम रु. ५५,२६,६२६.७६ (पन्नाचे पंचावन्न लाख सव्वीस हजार सहास्री सव्वीस आणि षेड प्रहाराण मात्र) अंतिम त्यावरील पुढील व्याज आणि प्रभाराची परतफेड करण्यात सादर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले आहे.

सादर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार, सह-कर्जदार, ग्राहणदार आणि हमीदाद अस्मर्थ उरल्याने, याद्वारे कर्जदार, सह-कर्जदार, ग्राहणदार आणि हमीदाद आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकरांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **अन्वयिक कच्चा** सादर अंर्कट्या कलम १३ च्या उप-कलम (४) सहाय्यात सिस्कुयुटी इन्टरेट (एफओसई) क्लब, २००२ च्या नियम ८ अन्वये १५ मे, २०२४ रोजी प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला.

ताण मतेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अंर्कट्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदार, सह-कर्जदार, ग्राहणदार आणि हमीदाद यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार, ग्राहणदार आणि हमीदाद आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीची व्यवहार करू नये व सादर मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार हा **कार्मसांचा को-ऑप. बँक लि.** च्या वरील नमूद रकम सह व्याज, परिचय आणि त्यावरील प्रभाराच्या भाराअधीन राहिले.

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये

दि कार्मसांचा को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता

सह/ - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १५.०५.२०२४

स्थळ: पाचपखाडी, ठाणे

सर्वफीनी अंर्कट - २००२ अन्वये